

खरेदी खत, बक्षिसपत्र, वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या  
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे

## उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.8/601/2021

दिनांक : 10/2/2023

### सादर


उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 56DI011815400 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. नंदलाल वाधुमल अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 354 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. रेणू हरेशलाल शामदासानी रा- ऑन प्लॉट साई वसन शाह गव्ह. शॉप नं. 294 उल्हासनगर-5 यांनी दिनांक- 17/02/2022 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202200003401) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी रेणू हरेशलाल शामदासानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. नंदुमल वाधुमल शामदासानी (लिहून देणार) श्री/श्रीम. रेणू हरेशलाल शामदासानी (लिहून घेणार) यांचे दरम्यान नोंदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. 138/1998 दिनांक: 12/01/1998)

  
लिपिक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 56DI011815400 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. रेणू हरेशलाल शामदासानी अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

  
(किशोर आईलसिंधानी/सुंदर लांडगे)  
कर निरीक्षक

कर निरीक्षक यांच्या अहवालानुसार सत्यापित

(मनोज गोविलानी)  
उप कर निर्धारक व संकलक

(जेठानंद करमचंदानी)  
कर निर्धारक व संकलक

|                              |                                                                                     |
|------------------------------|-------------------------------------------------------------------------------------|
| Change of Name R. V. Charges |                                                                                     |
| Paid Rs.                     | 500/-                                                                               |
| Receipt No.                  | 77454                                                                               |
| Date                         | 05/04/2022                                                                          |
| Sign.                        |  |



**उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग**  
**ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.**  
मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र  
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra  
Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-8/601/2022  
Token No. 41202300003401

Date- 05/04/2022  
Sr. No. 56/0044

To,  
**SMT. RENU HARESHLAL SHAMDASANI**  
ON Plot Sai Vashan Shah GOVT. 294  
Ulhasnagar-5

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property  
Bearing Sr. No. 56/0044 Of Mpl Assessments Register  
Ref:- Your Notice Dated: 01/02/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Nandlal Wadhmal** Under Ward No. 56 Property No. **56DI011815400** as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

|     |                                                                             |             |                |
|-----|-----------------------------------------------------------------------------|-------------|----------------|
| 1.  | Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance         | No:138/1998 | Dt: 12/01/1998 |
| 2.  | Conveyance Deed [CD]                                                        | No: -----   | Dt: -----      |
| 3.  | Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar                    | No: -----   | Dt: -----      |
| 4.  | Partition deed Registered With Registrar of Assurance                       | No: -----   | Dt: -----      |
| 5.  | Gift deed Registered With Registrar of Assurance                            | No: -----   | Dt: -----      |
| 6.  | Heirship Certificate                                                        | No: -----   | Dt: -----      |
| 7.  | Release deed Registered With Registrar of Assurance                         | No: -----   | Dt: -----      |
| 8.  | Will Registered With Registrar of Assurance                                 | No: -----   | Dt: -----      |
| 9.  | Lease Deed Registered With Registrar of Assurance                           | No: -----   | Dt: -----      |
| 10. | Possession Letter                                                           | No: -----   | Dt: -----      |
| 11. | Indemnity bond/ Possession Letter/Affidavit                                 | No: -----   | Dt: -----      |
| 12. | Objection Notice published in th News paper Namely                          | No: -----   | Dt: -----      |
| 13. | Unregistered Instrument attested by Notary Namely <b>GIFT DEED</b>          | No: -----   | Dt: -----      |
| 14. | Applicant Pratgyaptra                                                       | No: -----   | Dt: -----      |
| 15. | Unregistered Instrument attested by Notary Namely <b>AGRREMENT FOR SALE</b> | No: -----   | Dt: -----      |

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-respresentation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.

Assessor & collector of Taxes  
Ulhasnagar Municipal Corporation



01/04